WWW.FINANCIALEXPRESS.COM

WESTLIFE FOODWORLD LIMITED

(Formerly Known As WESTLIFE DEVELOPMENT LIMITED) Regd. Office: 1001, Tower - 3, 10th Floor, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai 400 013.

CIN No.: L65990MH1982PLC028593 Tel: 022-4913 5000 Fax: 022-4913 5001 Website: www.westlife.co.in | E-mail id; shatadru@westlife.co.in Extract of Unaudited Consolidated Financial Results for the guarter ended June 30, 2024 (Rs. In Lakhs)

| 62,144.31 451.68 | 56,746.51 | 61,982.38 | 241,027.55 |
|---------------------|---|--|---|
| 451.68 | 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - | | m 1 1 10 m 1 10 0 |
| 401.00 | 195.45 | 4,058.34 | 9,584.35 |
| 325.46 | 76.35 | 2,883.19 | 6,921.07 |
| 307.53 | 34.39 | 2,907.02 | 6,849.38 |
| | | | |
| 0.21 | 0.05 | 1.85 | 4.44 |
| 0.21 | 0.05 | 1.85 | 4.44 |
| | 307.53 0.21 0.21 | 307.53 34.39 0.21 0.05 0.21 0.05 | 307.53 34.39 2,907.02 0.21 0.05 1.85 |

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the guarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the stock exchange websites; www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website; www.westlife.co.in.

The Standalone financial results are available on the Company's website "www.westlife.co.in" and on the website of the stock exchange www.bseindia.com and www.nseindia.com. Key numbers of Standalone results of the Company are as under

| Profit /(Loss) before tax Profit /(Loss) after tax for the period /year | 3 months ended 30/06/2024 | 3 months ended 31/03/2024 | ended 30/06/2023 | and the second of the second section and the second | |
|---|---------------------------------|---------------------------------|---------------------|---|--|
| | Unaudited | Audited | Unaudited | Audited | |
| Total Income | 28.06 | 31.91 | 6,184.69 | 6,293.07 | |
| Profit /(Loss) before tax | (7.44) | (68.50) | 6,138.06 | 6,066.52 | |
| Profit /(Loss) after tax for the period /year | (7.44) | (60.17) | 5,980.65 | 5,912.13 | |
| Total Comprehensive income for the period /year | (7.44) | (60.17) | 5,980.65 | 5,912.13 | |

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on July 25, 2024.

For and on behalf of the Board

Amit Jatia

Mumbai Chairperson July 25, 2024 DIN: 00016871

BSE Limited

25th Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Tel. No.22721233 / 34 Fax No.22721003 • www.bseindia.com CIN No.: L67120MH2005PLC155188

SEBI Regn. No.

Closure of husiness w.e.f.

Notice is hereby given that the following Trading Member of BSE Limited has requested for the surrender of its trading membership of the Exchange:

Sr.No. Name of the Trading Member

| | | | . PROGRAMMO STATE INCOME. |
|-------------------------------|---|---|---|
| 1 | Good Fortune Capitals Pvt.Ltd. | INZ000267437 | 12/04/2024 |
| lodge of purpos constit | nstituents of the abovementioned of complaints, if any, within one month se of processing the surrender ap uents are requested to note that com- cresaid timeframe, may be filed again. | of the date of this no plication submitted to aplaints, if any, which a | tification for the BSE. However, e not filed within |

within the stipulated timeframe prescribed by SEBI from time to time. The complaints filed against the abovementioned Trading Member will be dealt in accordance with the Rules, Byelaws, Regulations and notices of the Exchange and circulars issued by SEBI from time to time. The constituents can file complaints against the abovementioned Trading Member at the nearest Regional Investor Service Centre of BSE in the prescribed complaint

form or submit their complaints along with necessary documents on email id -

For further details relating to the complaint form, filing of eComplaint, etc. please visit https://www.bseindia.com/static/investors/cac_tm.aspx

For BSE Limited 5d/-General Manager Membership Operations & Place: Mumbai Date : July 26, 2024 Membership Compliance

MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED

(CIN: L25999PN1973PLC182679) Regd. Office: A-82, MIDC Industrial Estate, Indapur, Pune – 413132

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024 (Rs. in Lakhs except Earnings Per Share data)

Website: www.modulex.in | Email Id: compliance@modulex.in | Tel: +91 02111 223061

| | Standalone | | | | | | Conso | lidated | |
|-----|---|------------------|------------------|------------------|------------------|--------------|------------------|------------------|------------------|
| Sr. | Double Lore | | Quarter Ended | | Year Ended | | Year Ended | | |
| No. | Particulars Particulars | 30.06.2024 | 31.03.2024 | 30.06.2023 | 31.03.2024 | 30.06.2024 | 31.03.2024 | 30.06.2023 | 31.03.2024 |
| | | Unaudited | Audited | Unaudited | Audited | Unaudited | Audited | Unaudited | Audited |
| 1 | Total Income from Operations | 4.24 | 4.24 | 5.61 | 18.41 | 1282.60 | 97.89 | 2.64 | 115.54 |
| 2 | Total Expenses | 41.56 | 46.83 | 40.81 | 161.59 | 164.55 | 147.49 | 286.80 | 789.55 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | (37.31) | (42.59) | (35.20) | (143.18) | 1118.06 | (49.60) | (284.16) | (674.01) |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | (37.31) | (42.59) | (35.20) | (143.18) | 1118.06 | (66.27) | (284.16) | (690.68) |
| 5 | Total Comprehensive Income/(Loss) for the period (comprising Profit / (Loss) after tax and other comprehensive Income after tax) | (37.31) | (42.59) | (35.20) | (143.18) | 1118.06 | (66.83) | (284.16) | (691.24) |
| 6 | Equity Share Capital | 6920.18 | 6920.18 | 6920.18 | 6920.18 | 6920.18 | 6920.18 | 6920.18 | 6920.18 |
| 7 | Reserves excluding Revaluation Reserve | - | - | - | 28371.19 | - | - | - | 20754.16 |
| 8 | Earnings Per Share (Not annualized) a. Basic (in Rs.) b. Diluted (in Rs) | (0.05) (0.05) | (0.06) (0.06) | (0.05) (0.05) | (0.21) (0.21) | 1.61 1.61 | (0.10) (0.10) | (0.47) (0.47) | (1.03) (1.03) |

Notes:

- The above Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee on 25th July, 2024 and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 25th July, 2024 The statutory auditors have carried out a limited review of these results.
- The figures of the previous period(s) have been regrouped/reclassified wherever necessary.

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE,

PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA

Initial Public Offer of equity shares on the main board of BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE", and together with BSE, the "Stock Exchanges") in compliance with

Chapter II of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended ("SEBI ICDR Regulations").

PUBLIC ANNOUNCEMENT

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is also available on the website of the Company www. modulex.inand on the website of BSE at www.bseindia.com.

For MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED

Ajay Palekar

Place: Pune Date: 25th July, 2024

Managing Director DIN:02708940

CITYGOLD CREDIT CAPITAL LIMITED Corporate Identification Number: L65921PB1993PLC013595

Registered Office: Room No. 555, 5th Floor, LSE Building, Feroze Gandhi Market, Ludhiana - 141001, Punjab, India; Tel: ++91-0161-4641 099; Website: www.citygoldcreditcapitallimited.com; Email ID: cgccl1993@gmail.com Revised Recommendations of the Committee of Independent Directors ('IDC') of CityGold Credit Capital Limited ('Target Company') in relation to the Open Offer ('Offer') made by Mr. Nitin Minocha ('Acquirer'), to the Public Shareholders of the

| Date | Thursday, J | uly 25, 2024 | | | |
|--|---|---|---|--|---|
| Target Company | CityGold Cr | edit Capital Limited | | | |
| Details of the Offer pertaining to the Target Company | Open Offer being made by the Acquirer for acquisition of up to 8,32,1 Lakhs. Thirty-Two: Thousand One Hundred And Thirty) Offer representing 26,00% (Twenty-Six Percent) of the Voting Share Capitarget Company, at an offer price of Rs.16,50/- (Rupees Sixteen Paise Only) per Offer Share including interest at the rate of (Ten Percent) per annum, to the Public Shareholders of the Target Capital payable in cash, assuming full acceptance aggregating to an consideration of aggregating to an amount of Rs.1,37,30, (Rupees One Crore Thirty-Seven Lakhs Thirty Thousand One Hun Forty-Five Only), payable in cash. | | Lakhs Thirty-Two Thousa representing 26,00% (Twen Target Company, at an offe Paise Only) per Offer Sh (Ten Percent) per annum, to payable in cash, assuming consideration of aggrega (Rupees One Crore Thirty- | | d And Thirty) Offer Shares the Voting Share Capital of the 50/- (Rupees Sixteen and Fift erest at the rate of 10.00% holders of the Target Company e aggregating to a maximum ount of Rs. 1,37,30,145,00/ |
| Names of the Acquirer and Person Acting in Concert with the Acquirer | Mr. Nitin Mi There is no | nocha. person acting in concert for this (| Offer. | | |
| Manager to the Offer | Swaraj Sha | res and Securities Private Limi | ted | | |
| Members of the Committee of | Sr. No. | Name | Designation | | |
| Independent Directors (IDC) | 1.3 | Mr. Gurjit Singh | Chairperson | | |
| MARKON AND AMERICAN WAS THE PERSON OF THE PE | 2. | Ms. Jasbir Kaur | Member | | |
| IDC Member's relationship with the Target Company (Director, Equity shares owned, any other contract/relationship), if any | All IDC Members are Independent Directors and Non-Executive Directors on the Board of the Target Company. Ms. Jasbir Kaur holds 55,000 Equity Shares representing 1,718 % of the Voting Shares of the Target Company, whereas Mr. Gurjit Singh does not hold any Equity Shares of the Target Company. IDC Members have not entered into any other contract or have other relationships with the Target Company. | | | | |
| Trading in the Equity shares/other securities of the Target Company by IDC Members | | n the Equity Shares of the Target DC Members. | Company has been done by | | |
| IDC Member's relationship with the Acquirer (Director, Equity shares owned. | | IDC Members hold any contracts in their personal capacities. | , nor have any relationship with | | |

any other contract/ relationship), if any.

of the acquirer by IDC Members

whether the offer, is or is not, fair,

and reasonable

Trading in the Equity shares/other securities

Recommendation on the Open offer, as to

Since the Acquirer is individual, the details of trading in the Equity Shares/ Other Securities of the Acquirer by IDC Members, is not relevant. Based on the review of the Offer Documents issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirer, IDC Members believe that the Offer is fair and reasonable and in line with the SEBI (SAST) Regulations.

The shareholders may independently evaluate the Offer, the market performance of the Equity Shares, and take an informed decision in the best of their interests. Further, the Public Shareholders, should independently review the Letter of Offer dated Saturday, July 20, 2024, including the risk factors described therein before taking any decision in relation to this Offer. Summary of reasons for the recommendation IDC Members have taken into consideration and reviewed the following Offer Documents for making the recommendation: a) The Public Announcement dated Friday, May 19, 2023 ('Public

Announcement's Detailed Public Statement dated Wednesday, May 24, 2023, in connection

with this Offer, published on behalf of the Acquirer on Thursday, May 25, 2023, in Financial Express (English daily) (All India Edition), Jansatta (Hindi daily) (All India Edition), Mumbai Lakshadeep (Marathi daily) (Mumbai Edition), and Daily Suraj Ludhiana (Ludhiana Edition) ('Newspapers') ('Detailed Public Statement'); Draft Letter of Offer dated Thursday, June 01, 2023, filed and submitted with SEBI pursuant to the provisions of Regulation 16 (1) of the SEBI

(SAST) Regulations ('Draft Letter of Offer') The Letter of Offer along with Form of Acceptance and Form SH-4 dated Saturday, July 20, 2024, ('Letter of Offer'):

The statutory approval from RBI was not received at time of SEBI's Observation Letter in pursuance of which had granted an extension of time vide letter bearing reference number 'SEBI/HO/CFD/CFD-RACDCR1/P/OW/ 2023/43363/1' dated Monday, October 23, 2023, to the Acquirer for extension of time to proceed with the open offer formalities pending receipt of RBI approval and making payment of the consideration to the Public Shareholders whose Offer Shares have been accepted in this Offer, subject to the Acquirer paying interest of 10.00% (Ten Percent) per annum for the delay. The offer price is in terms of Regulation 8(2) of the SEBI (SAST) Regulations. Based on the review of the algresaid Offer Documents, the IDC Members

by SEBI in the SEBI (SAST) Regulations. The Equity Shares of the Target Company are listed on Metropolitan Stock Exchange of India Limited and are infrequently traded within which the meaning of the definition of 'Frequently traded Equity Shares' under clause (j) of sub-regulation (1) of Regulation 2 of the SEBI (SAST) Regulations. The Offer Price of Rs.10.40/- (Rupees Ten and Forty Palsa Only) has been determined considering the parameters as set out under Regulations 8 (1) and 8 (2) of the SEBI (SAST) Regulations, being highest of the following:

Price (Rs. per

are of the view that the Offer Price is in line with the parameters prescribed

| No. | | Equity Share) |
|-----|---|-----------------------------------|
| 100 | Negotiated Price under the Share Purchase Agreement attracting the obligations to make a Public Announcement for the Offer | Rs.10.00/- (Rupee Ten Only) |
| 2. | The volume-weighted average price paid or payable for acquisition(s) by the Acquirer, during the 52 (fifty-two) weeks immediately preceding the date of Public Announcement. | Not Applicable |
| 3. | The highest price paid or payable for any acquisition by the Acquirer, during the 26 (twenty-six) weeks immediately preceding the date of Public Announcement | Not Applicable |
| 4. | The volume-weighted average market price of Equity Shares for a period of 60 (sixty) trading days immediately preceding the date of Public Announcement as traded on Metropolitan Stock Exchange of India Limited where the maximum volume of trading in the Equity Shares of the Target Company are recorded during such period, provided such shares are frequently traded | Not Applicable |
| 5. | Where the Equity Shares are not frequently traded, the price determined by the Acquirer and the Manager considering valuation parameters per | Rs.10,17/-* (Ten Rupees |

Equity Share including, book value, comparable and Seventeen trading multiples, and such other parameters as are Paise Only)

customary for valuation of Equity The per equity share value computed under Not Applicable, Regulation 8(5) of SEBI (SAST) Regulations, if since this is not an indirect acquisition of Equity Shares During the financial year 2018-19, pursuant to acquisition through off market transaction, Shareholding of promoter and promoter group has been increased from 22.03% to 26.47% and open offer was triggered as per Regulation 3(1) of SEBI(SAST) Regulations and Public Announcement should have been made. However, present promoter and promoter group failed to make Public Announcement in this regard. As no public announcement had been made by the Selling Promoter Seller, and subject to the Acquirer paying interest of 10,00% (Ten Percent) per annum for the delay in receipt of RBI's No Objection Certificate, the offer price of Rs. 16.50/- (Sixteen Rupees and Fifty Paise Only) per Offer Share has been calculated considering the interest factor at the rate of 10.00% (Ten Percent) per annum from the Financial Year

2018- 19, in accordance with the provisions of Regulation 18(11A) of the SEBI (SAST) Regulations, read with SEBI's extension of time letter bearing reference number 'SEBUHO/CFD/CFD-RAC-DCR1/P/OW/2023/43363/1 dated Monday, October 23, 2023. It is imperative to note that, in view of the parameters considered and presented in the above, in the opinion of the Acquirer and Manger to the Offer the Offer Price of Rs.16.50/- (Sixteen Rupees and Fifty Paise Only) per Offer Share being the highest of the prices mentioned above is justified in terms of Regulation 8 (2) of the SEBI (SAST) Regulations and is payable

These recommendations have been unanimously approved by the IDC Members

Details of Independent Advisors, if any None Any other matter to be highlighted None. Ferms not defined herein carry the meaning ascribed to them in the Letter of Offer dated Saturday, July 20, 2024 To the best of our knowledge and belief, after making the proper enquiry, the information contained in or accompanying this

statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and

includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations. For and on behalf of the Committee of Independent Directors CityGold Credit Capital Limited

Place: Mumbai Date: Thursday, July 25, 2024

Disclosure of Voting Pattern

Mr. Gurjit Singh Chairperson of the IDC (DIN: 09659351

Standard Glass

Customer Inspired Excellence QR Code to view the DRHP)

STANDARD GLASS LINING TECHNOLOGY LIMITED

Our Company was incorporated as "Standard Glass Lining Technology Private Limited" at Hyderabad, as a private limited company under the Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated September 6, 2012, issued by the Registrar of Companies, Andhra Pradesh. Subsequently, upon the conversion of our Company into a public limited company, pursuant to a special resolution passed by our Shareholders on June 4, 2022, the name of our Company was changed to "Standard Glass Lining Technology Limited" and a fresh certificate of incorporation dated, June 17, 2022, was issued by the RoC. For further details regarding the change of name, please refer to the section titled "History and Certain Corporate Matters" on page 275 of the draft red herring prospectus dated July 24, 2024 ("DRHP") filed with Securities and Exchange Board of India ("SEBI"). Corporate Identity Number: U29220TG2012PLC082904

Registered Office: D.12, Phase-1, IDA Jeedimetla, Hyderabad, Telangana - 500085, India | Corporate Office: 10th Floor, PNR High Nest, Hyderabad, Telangana - 500085, India

Contact Person: Kallam Hima Priya, Company Secretary and Compliance Officer; Tel: + 040 3518 2204; E-mail: corporate@standardglr.com; Website: www.standardglr.com

OUR PROMOTERS: NAGESWARA RAO KANDULA, KANDULA KRISHNA VENI, KANDULA RAMAKRISHNA, VENKATA MOHANA RAO KATRAGADDA, KUDARAVALLI PUNNA RAO AND M/s S2 ENGINEERING SERVICES

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [◆] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH (THE "EQUITY SHARES") OF STANDARD GLASS LINING TECHNOLOGY LIMITED ("COMPANY" OR "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE (THE "OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [•] MILLION (THE "OFFER") COMPRISING A FRESH ISSUE OF UP TO [•] EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 10 EACH AGGREGATING UP TO ₹ 2,500.00 MILLION (THE "FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 18,444,000 EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 10 EACH AGGREGATING UP TO ₹ [*] MILLION (THE "OFFER FOR SALE"), COMPRISING AN OFFER FOR SALE OF UP TO 15,086,000 EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 10 EACH AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION BY THE PROMOTER SELLING SHAREHOLDERS (AS DEFINED HEREINAFTER), UP TO 1,844,000 EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 10 EACH AGGREGATING TO ₹ [★] MILLION BY THE PROMOTER GROUP SELLING SHAREHOLDERS AND UP TO 1.514,000 EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 10 EACH AGGREGATING TO ₹ [+] MILLION BY THE OTHER SELLING SHAREHOLDERS (AS DEFINED HEREINAFTER) (TOGETHER, THE "SELLING SHAREHOLDERS", AND SUCH EQUITY SHARES, THE "OFFERED SHARES").

OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS, MAY CONSIDER AN ISSUE OF SPECIFIED SECURITIES, AS MAY BE PERMITTED UNDER APPLICABLE LAW, TO ANY PERSON(S), AGGREGATING UP TO

₹500.00 MILLION AT ITS DISCRETION, PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE ROC ("PRE-IPO PLACEMENT"). THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, WILL BE AT A PRICE TO

BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS. IF THE PRE-IPO PLACEMENT IS COMPLETED. THE AMOUNT RAISED PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT WILL BE REDUCED.

FROM THE FRESH ISSUE, SUBJECT TO COMPLIANCE WITH RULE 19(2)(B) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED. THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, SHALL NOT EXCEED 20.00% OF THE SIZE OF THE FRESH ISSUE, PRIOR TO THE COMPLETION OF THE OFFER, OUR COMPANY SHALL APPROPRIATELY INTIMATE THE SUBSCRIBERS TO THE PRE-IPO PLACEMENT, PRIOR TO ALLOTMENT PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT, THAT THERE IS NO GUARANTEE THAT OUR COMPANY MAY PROCEED WITH THE OFFER OR THE OFFER MAY BE SUCCESSFUL AND WILL RESULT INTO LISTING OF THE EQUITY SHARES ON THE STOCK EXCHANGES. FURTHER, RELEVANT DISCLOSURES IN RELATION TO SUCH INTIMATION TO THE SUBSCRIBERS TO THE PRE-IPO PLACEMENT (IF UNDERTAKEN) SHALL BE APPROPRIATELY MADE IN THE RELEVANT SECTIONS OF THE RED HERRING PROSPECTUS AND THE PROSPECTUS. THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 10 EACH AND THE OFFER PRICE IS [•] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 10 EACH. THE PRICE BAND, AND THE MINIMUM

BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF [•]. AN ENGLISH NATIONAL NEWSPAPER, ALL EDITIONS OF [•], A HINDI NATIONAL NEWSPAPER AND [●] EDITIONS OF, A WIDELY CIRCULATED TELUGU DAILY NEWSPAPER, TELUGU BEING THE REGIONAL LANGUAGE OF HYDERABAD WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED, AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE STOCK EXCHANGES FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES, IN ACCORDANCE WITH THE SEBI ICDR REGULATIONS.

In case of any revision in the Price Band, the Bid/ Offer Period will be extended by at least three additional Working Day after such revision in the Price Band, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar unforseen circumstances, our Company may, in consultation with the BRLMs, for reasons to be recorded in writing, extend the Bid/ Offer Period for a minimum period of one Working Day, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/ Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the respective websites of the BRLMs and at the terminals of the Syndicate Members and by intimation to the Self-Certified Syndicate Banks ("SCSBs"), Designated Intermediaries and the Sponsor Banks, as applicable.

The Offer is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957 read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations, wherein not more than 50% of the Offer shall be allocated on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") ("QIB Portion"), provided that our Company and the Selling Shareholders may, in consultation with the BRLMs, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the price at which allotment if made to the Anchor Investor ("Anchor Investor Allocation Price"). In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to QIB Portion (other than the Anchor Investor Portion) ("Net QIB Portion"). Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs, including Mutual Funds. Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. One-third of the Non-Institutional Portion shall be available for allocation to Non-Institutional Bidders with a Bid size of more than ₹ 200,000 and up to ₹ 1,000,000 and two-third of the Non-Institutional Portion shall be available for allocation to Non-Institutional Bidders with a Bid size of more than ₹ 1,000,000 provided that under-subscription in either of these two sub-categories of the Non-Institutional Portion may be allocated to Non-Institutional Bidders in the other sub-category of Non-Institutional Portion in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. All potential Bidders (except Anchor Investors) are mandatorily required to participate in the Offer through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA accounts and UPI ID in case of UPI Bidders (defined herein), as applicable, pursuant to which their corresponding Bid Amount will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or by the Sponsor Bank(s) under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of the respective Bid Amounts, Anchor Investors are not permitted to participate in the Offer through the ASBA process. For details, see "Offer Procedure" on page 474 of the DRHP.

This public announcement is made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing to undertake, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, an initial public offer of its Equity Shares pursuant to the Offer and has filed the DRHP dated July 24, 2024 with SEBI on July 25, 2024 and thereafter with Stock Exchanges.

Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI shall be made available to the public for comments, if any, for period of at least 21 days, from the date of filing by hosting it on the website of SEBI at www.sebi.gov.in, on the websites of the Stock Exchanges i.e., BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com where the equity shares are proposed to be listed, the websites of the BRLMs, i.e. IIFL Securities Limited at: www.iiflcap.com and Motifal Oswal Investment Advisors Limited at www.motifaloswalgroup.com and the website of our Company at https://www.standardglr.com/investors. Our Company hereby invites the public to give their comments on the DRHP dated July 24, 2024 filed with SEBI on July 25, 2024 with respect to disclosures made in the DRHP. The members of public are requested to send a copy of their comments to SEBI, to the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs at their respective addresses mentioned herein below. All comments must be received by SEBI and/or our Company and/or the BRLMs and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company at their respective addresses mentioned herein below in relation to the Offer on or before 5:00 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing the DRHP with SEBI. Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read

the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the DRHP. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the red herring prospectus ("RHP") has been filed with the RoC and must be made solely on the basis of such RHP as there may be

material changes in the RHP from the DRHP.

The Equity Shares, when offered, through the RHP, are proposed to be listed on the main board of the Stock Exchanges.

For details of the main objects of the Company as contained in its Memorandum of Association, see "History and Certain Corporate Matters" on page 275 of the DRHP.

The liability of the members of the Company is limited. For details of the share capital, capital structure of the Company and the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares subscribed by them see "Capital Structure" on page 102 of the DRHP.

| BOOK RUNNING LEAD M | ANAGERS TO THE OFFER | REGISTRAR TO THE OFFER | | |
|--|---|---|--|--|
| IIFL SECURITIES | MOTILAL OSWAL | KFINTECH | | |
| IIFL Securities Limited 24th Floor, One Lodha Place, Senapati Bapat Marg, Lower Parel (W) Mumbai 400 013, Maharashtra, India Tel: +91 22 4646 4728 E-mail: standardglass.ipo@iiflcap.com Investor grievance e-mail: ig.ib@iiflcap.com Website: www.iiflcap.com Contact person: Nishita Mody/Pawan Jain SEBI registration no.: INM000010940 | Motilal Oswal Investment Advisors Limited Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai 400 025, Maharashtra, India Tel: +91 22 7193 4380 E-mail: standardglassipo@motilaloswal.com Investor grievance e-mail: moiaplredressal@motilaloswal.com Website: www.motilaloswalgroup.com Contact person: Sankita Ajinkya/ Ritu Sharma SEBI registration no.: INM000011005 | KFin Technologies Limited Selenium, Tower B, Plot No. 31 and 32, Financial District Nanakramguda, Serilingampaily, Hyderabad 500 032, Telangana, India; Telephone: +91 40 6716 2222 E-mail: sgltl.ipo@kfintech.com Investor Grievance e-mail: einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com Contact Person: M. Murali Krishna SEBI Registration No.: INR0000000221 | | |

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

For STANDARD GLASS LINING TECHNOLOGY LIMITED

On behalf of the Board of Directors

Kallam Hima Priya Company Secretary and Compliance Officer

Date : July 25, 2024 STANDARD GLASS LINING TECHNOLOGY LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP with SEBI and therafter with the Stock Exchanges on July 25, 2024. The DRHP shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, on the websites of the Stock Exchanges i.e., BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com, the websites of the BRLMs, i.e. IIFL Securities Limited at www.liflcap.com and Motilal Oswal Investment Advisors Limited at www.motilaloswalgroup.com and the website of our Company at https://www.standardglr.com/investors. Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to

The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended ("Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered. may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in offshore transactions' in reliance on Regulation S under the Securities Act and the applicable laws of the jurisdictions where such offers and sales are made. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be offered or sold, and Bids may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

financialexp.epapr.in

Place: Hyderabad

such risk, see the section titled "Risk Factors" on page 42 of the DRHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision.



रोज

वाचा

जाहीर सूचना

तमान जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते र्क माझ्या अशिलाकडून[े] **सदनिका क्र.103**, पहिला मजला, वर्धमान विहार को-ओप.हा सो. ली, नवघर, वसई रोड (प), जि. पालघ **401202**, या मिळकतीशी संबधित **मे** रतिलाल सोमचंद अँन्ड कंपनी आणि श्री रसिकलाल कुबेरदास शाह यांच्यातील दिनांक 15/04/1981, रोजीचा करार नाम्याची मूळ प्रत हे दस्तऐवज हरवर **आहेत.** सदर दस्तऐवजांच्या मळ प्रत कोणासर्ह सापडल्यास आमच्या खालील पत्त्याक ताबडतोब सुपूर्द कराव्यात. सदर मिळकतीच्या कोणत्याही व्यक्तिला वा संस्थेला वर उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधी कोणताही हक्क दावा आणि हितसंबंध असल्यास ते सूचन प्रसिध्द झाल्यापासून 1 4 दिवसांत पृष्ट्रयर्थ कागदपत्रासोबत आमच्या खाली उल्लेखिलेल्य पत्यावर लेखी स्वरुपात पाठवावे अन्यथा असे दावे त्यागित. अधित्यागित समजण्यात येतील.

स्थळ : वसई (प) **ॲड. शारुख एस. शैख** दुकान नं. ७, तळ मजला,अंगरवाल पीस हेवन, बांभोला , वसई रोड (प) ता. वसई, जि. पालघर 401202

जाहीर सूचना

आमचे अशील **मे. सिंहल क्लासेस प्रा.लि.** हे यनि

क्र.२ (बीएमसी करनिर्धारणानुसार युनिट क्र.१२ए),

१ला मजला, क्षेत्रफळ ७८.०३ चौ.मी. (८४० चौ.फु.)

मारत 'ए', अंधेरी बस स्टेशन कॉम्प्लेक्स, अंधेर्र

(पश्चिम), मुंबई-४०००५८, सी.टी.एस.क्र.७८५, अंतिम प्लॉट क्र.१३(भाग) व १४, टीपीएस-१, गाव

अंधेरी, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा **(सद**

युनिट) येथील जागेचे भाडेपट्टाधारक असून त्यांच्याकडे सदर जागेचे वापर, वहिवाट व ताबा आहे.

महा व्यवस्थापक, बुहन्मुंबई विद्युत सेवा व परिवहन

उपक्रम, भाडेपट्टाकर्ता आणि मे. सिंहल क्लासेस **प्रा.लि.,** भाडेपट्टाधारक यांच्या दरम्यान झालेला दिनांक

१३.०४.२०१२ रोजीचे अ.क्र.बीडीआर-४-३०४८-

असलेले दिनांक १३.०३.२०१२ रोजीचे भाडेपट्टा

करारनामाद्वारे सदर भाडेपट्टा धारकांनी सदर युनिटबाबत

सर्व धारणाधिकार ३१.०५.२०५४ पर्यंत प्राप्त केल

माझे अशील **मे. सिंहल क्लासेस प्रा.लि.** यांना खार्त्र

आहे की, दिनांक १३.०४.२०१२ रोजीचे

अ.क्र.बीडीआर-४-३०४८-२०१२ अंतर्गत उपनिबंधकांच्या कार्यालयात नोंद असलेले दिनांक

१३.०३.२०१२ रोजीचे भाडेपट्टा करारनामा असलेल

मुळ दस्तावेज हरवले/गहाळ झाले आहे आणि त्यांनी

. अत्यंत शोध घेऊनही सापडलेले नाही. माझ्या अशिलांनी

डी.एन. नगर पोलीस ठाणे येथे २४.०७.२०२४ रोजी

जर कोणा व्यक्तीस सदर युनिट आणि **दिनांब**

१३.०४.२०१२ रोजीचे अ.क्र.बीडीआर-४-

. ३०४८–२०१२ अंतर्गत उपनिबंधकांच्या कार्यालया

नोंद असलेले दिनांक १३.०३.२०१२ रोजीचे

भा**डे पट्टा करारनामा** असलेले मुळ दस्तावेज

हरवलेबाबत विक्री, मालकीहक्क, तारण आणि/किंवा

इतर प्रकारे काही आक्षेप किंवा दावा असल्यास त्यांर्न

. लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह आजपासून **चौदा (१४)** दिवसात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. १४

दिवसाच्या कालावधीनंतर प्राप्त दावा त्याग केले आहेत

याबाबत तक्रार नोंद केली.

असे समजले जाईल

दिनांक: २६ जुलै, २०२४

ठिकाण: मुंबई

जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की,

सूचना

येथे अधोस्वाक्षरी करणाऱ्यांनी सामान्य जनतेस सूचना दिली आहे की, माझे अशिल स्टेट बँक ऑफ इंडिया, आयआयटी पवई, ओल्ड स्विमिंग पूल रोड, आयओयटी बॉम्बे कॅम्पस, पवई, मुंबई - ४०० ०७६ खालीलप्रमाणे जाहिर सूचना जारी करत आहे: माझ्या अशिलाने दि.१६.०८.२००६ रोजी डॉ. पी. वेश्लैसामी आणि डॉ. के नागेश्वरी यांना रू. २०.०० लाखाचे गृहकर्ज मंजूर केले होते आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट क्रमांक ३०१, तिसरा मजला, सी विंग, सिंक्रोनिसिटी, चांदिवली, पवई - ४०० ०७६ तारण ठेवला होता. आणि मालक म्हणून मिल स्टोअर कंपनी (बॉम्बे) प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टेपल पिन्स प्रा. लि. प्रकल्प सह-समन्वयक म्हणून आणि डॉ. पी. वेल्लासामी आणि डॉ. के नागेश्वरी या खरेदीदार म्हणून त्यांच्यात निष्पादित विक्री करार जमा केले होते, ज्यास मुंबई येथील उपनिबंधक कार्यालयात २५.०१.२००६ रोजी अनुक्रमांक बीडीआर-१४/००४३७ अन्वये रीतसर नोंदणी केली आहे आणि माझ्या अशिलांच्या नावे दि.१६.०८.२००६ रोजी न्याय्य तारण रीतसर तयार केले. सदर दस्तऐवज माझ्या क्लायंटच्या आरएसीपीसी मुंबई येथे संप्रहित करण्यासाठी रेकॉर्ड करण्यात आला होता, जो नंतर वेगवेगळ्या आरएसीपीसी आणि दस्तऐवज केंद्रात विभागला गेला. डॉ. पी. वेल्लैसामी आणि डॉ. के नागेश्वरी यांनी त्यांचे कर्ज खाते १३.०८.२००७ रोजी बंद केले परंतु त्यांनी सदर दस्तऐवर्ज गोळा केला नाही आणि २७ सप्टेंबर २०२३ रोजी माझ्या अशिलांशी संपर्क साधला होता परंतु ते कागदपत्र शोधण्यात अक्षम

जर कोणा व्यक्तिस, शरीर, व्यक्ती, संस्था या मालमत्तेच्या विरोधात किंवा त्याच्या संबंधित किंवा स्पर्श करण्याबाबत विक्री, भाडेपट्टी, धारणाधिकार, गहाणखत, शुल्क, भार, भेटवस्तू, आराम, देखभाल, वारसा, मृत्यूपत्र किंवा अन्यथा किंवा त्यांच्या ताब्यात कोणतेही शीर्षक, कागदपत्रे याद्वारे कोणताही दावा आणि / किंवा आक्षेप असल्यास त्यांनी या नोटिसच्या प्रकाशनापासून १४ दिवसांच्या आत माझ्या पत्त्यावर खाली स्वाक्षरी केलेल्या व्यक्तींना या मालमत्तेशी संबंधित किंवा शिर्षक कराराच्या समर्थनार्थ कागदोपत्री पुराव्यासह ते कळवावे, असे न केल्यास अशा व्यक्तीचे सर्व दावे माफ केले गेले आहेत आणि / किंवा सोडलेले गेले आहेत असे मानले जाईल. १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर उपस्थित केलेले कोणतेही आक्षेप माझ्या अशिलांसाठी बंधनकारक नसतील आणि माझे अशिल मूळ कागदपत्रे गमावल्याचे प्रमाणपत्र जारी करेल.

राजन व्ही पिल्लई, वकील १०१, पहिला मजला, साई सदन, दिनांक: २५.०७.२०२४ ७६/७८ मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१

आयबी इन्फोटेक एंटरप्राइजेस लिमिटेड

सीआयएन: एल३०००६एमएच१९८७पीएलसी०४५५२९ **नोंदणीकृत कार्यालय:** ४२८, कैलाश प्लाझा, वल्लभबाग लेन, घाटकोपर (पु.), मुंबई-४०००७५. **दूर.:**(०२२) ६६७०९८००, ईमेल:iielimited@yahoo.ir

| | şam:nemmited@yanoo.iii | | | | | |
|--|---|---------------|--------------|------------------|----------------|--|
| | ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षि | शत वित्तीय वि | | | | |
| | | | रु.लाख | ात (प्रती शेअर ड | ाटा व्यतिरिक्त | |
| अ. तपशिल संपलेली संपलेली संपलेली संपलेली संपलेली | | | | | | |
| 弱 . | | तिमाही | तिमाही | तिमाही | वर्ष | |
| | | ३०.०६.२४ | 39.03.78 | 30.06.73 | 38.03.88 | |
| | | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | |
| ٤. | कार्यचलनातून एकूण उत्पन्न | २३४.०० | १५४.९१ | २३७.३७ | ५८९.२८ | |
| २ | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) | ४१.०७ | २१.५६ | ४५.०५ | ९८.५२ | |
| ş | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | ४१.०७ | २१.५६ | ४५.०५ | ९८.५२ | |
| γ | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष | | | | | |
| | साधारण बाबनंतर) | 30.9८ | १५.५८ | १७.६६ | ৬३.१७ | |
| 4 | कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) | | | | | |
| | आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | 30.9८ | १५.५८ | ३३.७१ | ৬३.१७ | |
| ξ | भरणा केलेले समभाग भांडवल | १२८.०७ | १२८.०७ | १२८.०७ | १२८.०७ | |
| b | राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) | - | - | - | ૪૬.७८ | |
| L | उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) | | | | | |
| | १. मूळ (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) | २.४२ | १.२२ | २.६३ | ५.७१ | |
| | २. सौमिकृत (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) | २.४२ | १.२२ | २.६३ | ५.७१ | |

१) ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता उपरोक्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २४ जुलै २०२४ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील वित्तीय निष्कर्षाचे कंपनीचे वैधानिक लेखापरिक्षक मे. एमव्हीके असोसिएटस्, सनदीलेखापाल यांनी पुनर्विलोकन केले आहे.

मागील कालावधीचे निष्कर्ष जेथे आवश्यक आहे तेथे चालु कालावधीच्या प्रस्तुतीकरणासाठी पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

) ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१६ अन्वये एमसीएद्वारा सुचित इंड-एएसनुसार केले आहेत. इंड-एएस सक्षम तुलनात्मक आकडे ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या संबंधित तिमाहीचे आकडे हे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षित केले नव्हते. तसेच ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षाकरिता लेखापरिक्षित केले आहेत. तथापि व्यवस्थापनास असे हमी आहे की, सदर वित्तीय निष्कर्ष हे कंपनीचे कामगिरीचे योग्य व सत्य दर्शक आहेत.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.ibinfotech.net.in वेबसाईटबर आणि बीएसईच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं आयबी इन्फोटेक एंटरप्राइजेस लिमिटेडकरित सही/ जास्मिन पारेख दिनांक: २४ जलै. २०२३ ठिकाण: मुंबई संचालक

COMFORT

मोबा.:८३६९४०१९७६

द्वारा वितरीत: वकील ग्रेस बेउला

पत्ता: बी-७४, केसरी इमारत, सेक्टर-३

भविष्य निधी भवन समोर, चारकोप मार्केट

कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७

COMFORT COMMOTRADE LIMITED CIN: L51311MH2007PLC175688

Registered & Corporate Office Address: A-301, Hetal Arch, S. V. Road, Malad (West), Mumbai-400064;

Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527

Email: ipo-commotrade@comfortsecurities.co.in; Website: www.comfortcomm NOTICE TO SHAREHOLDERS REGARDING TRANSFER OF EQUITY SHARES OF COMFORT COMMOTRADE LIMITED TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

REMINDER TO CLAIM THE DIVIDEND(S) REMAINING UNPAID/UNCLAIMED.

NOTICE is given pursuant to Section 124(5) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended from time to time), that the Company is required to transfer the dividend amounts remaining unclaimed and unpaid for a continuous period of seven years from the date of transfer of such amount to Unpaid Dividend Account to the Investor Education and Protection Fund ("IEPF"). Further, pursuant to section 124(6) of the Act read with the Rules requires that all shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, shall be transferred by the Company to the IEPF Authority along with statement containing such details as prescribed.

NOTICE is hereby given to the eligible equity shareholders to en-cash their unpaid/unclaimed dividend for the financial year 2016-17 and onwards, so that the equity shares are not transferred to IEPF. In compliance with the Rules, the individual correspondence to all the shareholders whose shares are liable for transfer to IEPF will be sent by the Company. In case, no communication is received from such Shareholders on or before October 27, 2024, in respect of unclaimed and unpaid dividend amount for the financial year 2016-17, the Company will have to transfer such unclaimed and unpaid dividend amounts and underlying equity shares, if any, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, to the IEPF by following the procedures stipulated in the Rules in this regard, without any further notice. The details of eligible equity shareholders whose shares are due for transfer to the IEPF will be uploaded on the website of the Company at www.comfortcommotrade.com.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed and unpaid dividend amounts and the underlying equity shares transferred to the IEPF and all benefits accruing on such shares, if any.

Further, the shareholder can claim the dividend amounts and shares which are transferred to IEPI from the IEPF Authority by complying with the provisions of Rule 7 of the Rules by making a separate application to the IEPF Authority in e-Form IEPF-5 details of which are available on the website of the IEPF Authority www.iepf.gov.in.

For further information on the above matter and the details of the claim of unpaid/unclaimed dividends the concerned shareholders may contact our Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, C- 101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Contact: +91-22-49186270; Email Id: mumbai@linkintime.co.in or may also write to Company at the Registered Office of the Company situated at A-301, Hetal Arch, S. V. Road, Malad (West), Mumbai-400064 or send an email to ipo-commotrade@comfortsecurities.co.in.

For Comfort Commotrade Limited

हौ.सो.लि., प्लॉट क्र.५४७, रोड क्र.आरएससी-५९, सेक्टर-५, चारकोप, कादिवली (पश्चिम)

मुंबई-४०००६७ (यापुढे **सदर मालमत्ता** म्हणून संदर्भ) या जागेबाबत एकमेव मालक आहेत. ज्याअर्थ

मुळत: म्हाडा, मुंबई मंडळाने सदर मालमत्ता श्री. दत्ताराम लक्ष्मण परब (मुळ प्राप्तकर्ते) यांना वाटप/पात्रता

पत्रानुसार दिली होती आणि ज्याअर्थी सदर मुळ प्राप्तकर्ते श्री. दत्ताराम लक्ष्मण परब यांनी सदर मालमत्त

संयुक्त उपनिबंधक कार्यालय, बोरिवली ६, मुंबई उपनगर जिल्हा येथे दस्तावेज क्र.बीडीआर१२

00३५८-२0१0 धारक दिनांक २९.१२.२००९ रोजीचे घोषणा करारनामानुसार नोंद असलेले दिनांक

१९.०६.१९९४ रोजीचे विक्री करारनामानुसार **श्री. चेतन शांतिलाल बलसारा** यांच्या नावे विक्री व

हस्तांतर केले. म्हणून श्री. चेतन शांतिलाल बलसारा हे एकमेव मालक म्हणून सदर मालमत्तेचे संपूर्ण

ताबेदार व अधिकार प्राप्त झाले आणि ज्याअर्थी श्री. चेतन शांतिलाल बलसारा यांचे मुंबई येथे दिनाव

२४.१०.२०१२ रोजी निधन झाले, त्यांना कोणतेही अपत्य नाही, त्यांच्या पश्चात त्यांची कायदेशी

विवाहीत पत्नी श्रीमती फाल्गुनी चेतन बलसारा या हिंद वारसा कायदा १९५६ नुसार कायदेशीर वारसदा

व कायदेशीर प्रतिनिधी आहेत. वारसा कायद्यानुसार मयत श्री. चेतन बलसारा यांचे सर्व अधिकार, हक्क

त्र हित त्यांची कायदेशीर विवाहीत पत्नी श्रीमती फाल्गुनी चेतन बलसारा यांच्या नावे देण्यात आले त्यामुव

आणि ज्याअर्थी दिनांक २१.१२.२०१२ रोजीचे पत्र क्र.डीवाय.सीओ./डब्ल्यु/एम.बी./६५५५/१

नुसार म्हाडा, मुंबई मंडळाने त्यांच्या नोंदीमध्ये श्रीमती फाल्गुनी चेतन बलसारा यांच्या नावे सदर मालमत्त . हस्तांतर/नियमित केली आणि म्हणून चारकोप(१) तोरणा को-ऑप.हौ.सो.लि. यांनी सदर मालमत्त

माझे अशील श्रीमती फाल्गुनी चेतन बलसारा यांच्या नावे हस्तांतर केली आणि त्यांचे नाव दिनांक

आणि ज्याअर्थी मुळ प्राप्तकर्ते श्री. दत्ताराम लक्ष्मण परब यांच्या नावे सदर मालमत्तेबाबत म्हाडा, मुंबः

मंडळाद्वारे वितरीत वाटप/पात्रता पत्र हरवले/गहाळ झाले आहे आणि याबाबत दिनांक २४.०७.२०⁻२४ रोजी लापता नोंद क्र.८३३८६–२०२४ धारक मृंबई पोलीस, चारकोप पोलीस ठाणे येथे ऑनलाईन तक्रा

आणि ज्याअर्थी आता माझे अशील श्रीमती फाल्गनी चेतन बलसारा या सदर मालमत्तेच्या एकमेव मालक असल्याने त्यांना सदर मालमत्ता १) श्री. जितेंद्र मल्लेया बोया, २) श्रीमती पार्वती जितेंद्र बोया व

जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्था यांना सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, ताबा, विक्री

विक्री करारनामा, अदलाबदल, भाडेपट्टा, वहिवाट, तारण, अधिभार, न्यास, बक्षीस, मालकी हक्क किंव

जर कोणासही मुळ वाटप/पात्रता पत्र (वर नमुदप्रमाणे) सापडल्यास किंवा अन्य इतर प्रकारे कोणतार्ह

दावा असल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली

. दिलेल्या पत्त्यावर आवश्यक दस्तावेजांसह लेखी कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याग

८३, फादर पीटर परेरा मार्ग, गाव वॉर्ड, कुर्ला (प.), मुंबई-४०००७०

३) श्री. नरेंद्र जितेंद्र बोया, भावी खरेदीदार यांच्याकडे विक्री करण्याची इच्छा आहे.

Director

Ankur Agrawal Place: Mumba Date: July 25, 2024 DIN: 06408167

त्या सदर मालमत्तेच्या १००% एकमेव मालक झाल्या.

२५.०१.२०१३ रोजी भाग प्रमाणपत्र क्र.३६ वर नोंद केले.

नोंद करण्यात आली आहे.

स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत २६ जुलै, २०२४



LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED CIN: L65100MH1987PLC044094

Registered Office: A-301, Hetal Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai 400064 Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527 Email: info@luharukamediainfra.com; Website: www.luharukamediainfra.com;

NOTICE TO SHAREHOLDERS REGARDING TRANSFER OF EQUITY SHARES OF LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

REMINDER TO CLAIM THE DIVIDEND AMOUNTS REMAINING UNPAID/UNCLAIMED.

NOTICE is hereby given pursuant to Section 124(5) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended from time to time), that the Company is required to transfer the dividend amounts remaining unpaid and unclaimed for a continuous period of seven years from the date of transfer of such amount to Unpaid Dividend Account to the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority. Further, pursuant to section 124(6) of the Act read with the Rules requires that all shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, shall be transferred by the Company to the IEPF Authority along with statement

NOTICE is hereby given to the eligible equity shareholders to en-cash their unpaid/unclaimed Dividendamounts for the financial year 2016-17 and onwards, so that the shares are not transferred to IEPF Authority. In compliance with the said rules, individual correspondence to all the shareholders whose shares are liable for transfer to IEPF Authority will be sent by the Company. In case, no communication is received from such Shareholders on or before October 27, 2024 in respect of unclaimed and unpaid dividend amounts for the financial year 2016-17, the Company will have to transfer such unclaimed and unpaid dividend amounts and underlying equity shares, if any, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, to the IEPF by following the procedures stipulated in the Rules in this regards, without any further notice. The details of eligible equity shareholders whose shares are due for transfer to the IEPE will be uploaded on the website

Please note that no claim shall lie against the Company in respect of unpaid/ unclaimed dividend amount and the corresponding equity shares transferred to the IEPF and all benefits accruing on such shares, if any.

Further, the shareholder can claim the dividend amounts and shares which are transferred to IEPI from the IEPF Authority by complying with the provisions of Rule 7 of the Rules by making a separate application to the IEPF Authority in e-Form IEPF-5 details of which are available on the website of the IEPF Authority www.iepf.gov.in.

For further information on the above matter and the details of the claim of unpaid/unclaimed dividend mounts, the concerned shareholders may contact our Registrar and Share Transfer Agent, Adroit Corporate Services Pvt. Ltd., 18-20, 1st floor, Plot No. 639, Makhwana Road, Marol, Andheri (East) Mumbai -400059, Contact: +91-22- 42270400; Email Id: info@adroitcorporate.com or may also write to Company at the Registered office of the Company situated at A-301, Hetal Arch, S. V. Road, Malad (West), Mumbai-400064 or send an email to info@luharukamediainfra.com.

For Luharuka Media & Infra Limited

Place: Mumbai Date: July 25, 2024

na euch dataile ae may ha nra

of the Company at www.luharukamediainfra.com.

Ankur Agrawa

Place: Navi Mumbai Managing Director DIN:06408167 Date: 26.07.2024



Sl. no. Book ID

कंपनीचे खालील मोटार/अग्नी/किरकोळ कव्हरनोट हरवले आहेत

डीएबी/बीओ ४ बिझनेस ऑफिस जाहीर सूचना

| oi. no. | BOOK ID | COVERNOTE NO. | |
|---------|---------|-------------------|--------------------|
| | | From | to |
| 1 | 44799 | 120000-A528 | 120000-A550 |
| 2 | 44800 | 120000-A553 | 120000-A575 |
| 3 | 44805 | 120000-A107685 | 120000-A107700 |
| 4 | 44807 | 120000-A107728 | 120000-A107750 |
| 5 | 44808 | 120000-A107760 | 120000-A107775 |
| 6 | 44933 | CN-4587-A114651 | CN-4587-A114652 |
| 7 | 44933 | CN-4587-A114655 | CN-4587-A114675 |
| 8 | 44939 | CN-A36-A878 | CN-A36-A900 |
| 9 | 44955 | CN-A14906-A695131 | |
| 10 | 44967 | CN-E-4071101754 | CN-E-4071101774 |
| 11 | 51167 | CN-A4072-A101776 | CN-A4072-A101783 |
| 12 | 51167 | CN-A4072-A101785 | CN-A4072-A101800 |
| 13 | 188581 | CN-A-2727-A120656 | CN-A-2727- A120657 |
| 14 | 598624 | CN-A2923-A125558 | |
| 15 | 825816 | CN-3699204 | CN-3699205 |
| 16 | 825816 | CN-3699210 | CN-3699225 |
| 17 | 844364 | CN-3709227 | |
| 18 | 844364 | CN-3709230 | CN-3709550 |
| 19 | 848324 | CN-3729276 | CN-3729300 |
| 20 | 892517 | CN-B-2045087 | |
| 21 | 899329 | CN-B-2045092 | |
| 22 | 944024 | CN B 2045095 | |
| 23 | 943006 | CN-B-2045095 | |
| 24 | 1003078 | CN-37901 | |
| 25 | 1023276 | CN-B-2065131 | |
| 26 | 1019031 | CN-B-2065130 | |
| 27 | 1104871 | CN-B-2065148 | CN-B-2065150 |
| 28 | 1130185 | CN-B-2055113 | |
| 29 | 1179775 | CN-B-2085186 | |
| 30 | 1247031 | CN-11-67916957 | |
| 31 | 1256331 | CN-96023977 | CN-96023981 |
| 32 | 1266183 | CN-B-96023989 | |
| 33 | 1339150 | VC-CN-B1213001 | |
| 34 | 1229053 | CN-B-61415332 | |
| 35 | 1249211 | CN-B-67916963 | |
| 36 | 1179778 | CN-B-2085189 | |
| 37 | 1247237 | CN-11-679116958 | |
| 38 | 1215725 | CN-B-61415326 | |
| 39 | 1256331 | CN-96023982 | CN-96023986 |
| 40 | 1316102 | VC-CN-B12130015 | |
| 41 | 712070 | CN-44611131 | |
| 42 | 1082452 | CN-B-44611139 | |
| 43 | 1082453 | CN-B-44611140 | |

याबाबत दिनांक २५.०७.२०२४ रोजीचे तक्रार क्र.६०३६९/२०२४, दिनांक १८.०७.२०२४ रोजीचे तक्रार क्र.५८२२१/२०२४, दिनांक १२.०७.२०२४ रोजीचे तक्रार क्र.५६५६७/२०२४ आणि दिनांक ०४.०७.२०२४ रोजीचे तक्रार क्र.५४०१४ नुसार पोलीस तक्रार केली आहे. उपरोक्त नमुद कव्हरनोटस्च्या गैर वापरामुळे होणारे कोणतेही नुकसान किंवा दायित्वाकरिता कंपनी

जर कोणास ते सापडल्यास कृपया पुढील पत्त्यावर आणुन द्यावे: दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., बी ४, ३रा मजला, मॅग्नेट हाऊस, एन.एम. रोड,

जबाबदार असणार नाही.

बॅलार्ड इस्टेट, मुंबई, व्हीटी-४००००१. दूर.:९१-२२-२२६६१०७५/९८६९८७१०५२ दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि

SUDITI INDUSTRIES LTD.

Admin office: C-3/B, M.I.D.C., T.T.C. Industrial Area, Pawne Village, Turbhe, Navi Mumbai - 400 705 Tel. No: 67368600/10, web site: www.suditi.in, E-mail: cs@suditi.in CIN: L19101MH1991PLC063245 Regd.Office: C-253/254, MIDC, TTC INDL.AREA, PAWNE VILLAGE, TURBHE, NAVI MUMBAI - 400 705.

NOTICE TO SHAREHOLDERS TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR **EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)**

Notice is hereby given in compliance with the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended from time to time. The said rules, inter alia contain provision: for transfer of all shares to IEPF authority in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for a period of seven consecutive years

In compliance with the said rules, the required communication is being arrange to sent to the concerned shareholders electronically /physical mode who have not encashed their dividend for the financial year 2016-17 and all subsequen dividends declared and paid by the Company, advising them to claim thei unclaimed dividends whose shares are liable to be transferred to IEPF and the full details of such shareholders and shares due for transfer to IEPF are available on its website at <u>www.suditi.in</u>. Shareholders are requested to refer to the said vebsite to verify the details of failing which their shares shall be transferred to IEPF. Further, it is also been informed that the Company has already transferred he Equity shares of those shareholders who have not claimed their dividence ertaining to the year 2013-14 in the year 2021 & 2014-15 in the year 2022 and 2015-16 in the year 2023 as required under the above referred rules

The concerned shareholder (s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that upon transfer of shares of IEPF, the original share certificate (s) which are registered in their name wil stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in Demat form, to the extent of shares liable to be transferred shall be lebited from the shareholders account

n case the concerned shareholders do not claim their unclaimed dividends or or before 5th October 2024, the Company shall with a view to adhering with the requirements of the said Rules, transfer the shares to IEPF without any further notice to shareholders and no claim shall lie against the Company in respect of he unclaimed dividend amount and shares so transferred

The Shareholders may note that upon transfer of shares to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed back only from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority n Form No. IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF Website www.iepf.gov.in.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent Link Intime India Private Limited, Office No C-101, 247 Park, L B S Marg Vikhroli West Mumhai-400083 Contact: +91-22-49186000/49186270 Email rnt.helpdesk@linkintime.co.in.

Registration of E-mail addresses:

The shareholders holding shares in physical form who have not registered thei e-mail addresses with the Company, are requested to register the same for receipt of all communications including receipt of the notice of the Annual/Other General Meetings, Annual Report etc. and can register the same by sending a equest to the Company's Registrar and Transfer Agents by providing their name Folio No., scanned Copies of share certificates (front & back) self attested copy of PAN Card and self attested copy of Aadhar Card in support for registering their E-mail addresses.

For Suditi Industries Limited

Pawan Agarwa Directo DIN: 00808731

westlife

PINC

पायोनिअर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३१९०९ नोंदणीकृत कार्यालय: १२१८, मेकर चेंबर नं.५, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. फोन:+९१-२२ ६६१८६६३३, फॅक्स:+९१-२२ २२०४९१९५. वेबसाईट:www.pinc.co.in, ई-मेल:investor.relations@pinc.co.in

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की**, पायोनिअर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३९वी वार्षिव सर्वसाधारण सभा (एजीएम) <mark>गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४ रोजी दु.४.००वा. भाप्रवे</mark> सामायिक ठिकाणी सदस्यांच्य वास्तविक उपस्थितीशिवाय एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागु तरतूदी आणि त्यातील नियमाअंतर्गत तसेच सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आणि भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळटारे वितरीत सेबी /एचओ /सीएफडी /पीओडी=२ /पी /सीआयआर २०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ नुसार होणार आहे.

मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल आणि लेखापरिक्षित वित्तीय अहवाल समाविष्ट वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल तसेच एजीएम सूचना ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकरं उपरोक्त एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.pinc.co.in</u> आणि बीएसई लिमिटेड www.bseindia.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.

सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फतच एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची सचन एजीएमच्या सूचनेत नमुद आहे आणि कंपनी कायदा २०९३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरित व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित भागधारकांची मोजणी केली जाईल.

एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेर्ल आहे. एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा कंपनीने दिली आहे (ई-वोटिंग). रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमृद आहे.

सूचना, वार्षिक अहवाल इत्यादी प्राप्त करण्यासाठी ज्या सदस्यांनी ई–मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी खालीलप्रम ई–मेल नोंद करावेत:

कृपया नोंद असावी की, सेबी परिपत्रक दिनांक ०३.११.२०११ रोजी नुसार केवायर्स व नामांकन नोंदणी अनिवार्य आहे. कंपनीने याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे तुम्हाला विनंती आहे की, कृपया आयएसआर-१, आयएसआर-२ (तुमची स्वाक्षरी बदलली असल्यास. नामांकनाच्या नोंदणीकरिता एसएच-१३ किंवा नोंद नामांकन नको असल्यास आयएसआर-३) सादर करावे. आवश्यक नमुना कंपनीच्या किं वा निबंधकांच्या www.pinc.co.in www.satellitecorporate.com/Investorservices/KYC updation

ठेवीदार सहभागीदार (डीपी) द्वारे दिलेल्या सल्ल्यानुसार तुमचे डिमॅट खात्यात ___ डिमॅट भागधारणा आवश्यक तपशील नोंद/अद्यायावत करावे.

सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआयएसडी/एमआयआयएसडी–पीओडी–१/पी/सीआयआर/२०२३/३७ दिनांक १६ मार्च, २०२३ नुसार सेबीने सर्व सुचिबद्ध कंपन्यांना वास्तविक प्रतीभुती धारकांचे संबंधित फोलिओ क्रमांकाकरिता विहित स्वाक्षरी व बँक तपशील, संपर्क तपशील, पॅन, नामांकन नोंद करण्याचे अनिवार्य केले आहे उपरोक्त दस्तावेज/तपशील नसलेले फोलिओ **१ ऑक्टोबर, २०२३** नंतर उपलब्ध नसल्यास आरटीएद्वारा अरं

कंपनी/डिपॉझिटरीकडे ज्या सदस्यांचे ई–मेल नोंद नाहीत किंवा वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे किंवा ज कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारीख अर्थात **बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४** रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी रिमोट ई–वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी एजीएम सूचनेत नमुद सूचनांचे पालन करावे. तथापि जर तुम्ही रिमोट ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास तुम्ही मत देण्यासाठी तुमचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. ३९व्या एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना दैनंदिन कामकाजात पाठविले जाईल.

पायोनियर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेडकरित सही/

रिद्धी सिद्धपुर

दिनांक: २६ जुलै, २०२४ ठिकाण : मुंबई

सूचना

तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **डॉ. आकाश रामभाऊ दांगट** आणि सौ. सुनीता रामभाऊ दांगट हे प्लॉट क्र.०२, क्षेत्रफळ सुमारे २१५ चौ.मी., रोड क्र.१४ वर, सेक्टर-११ मध्ये, नवीन पनवेल, जिल्हा. रायगंड, सुमारे १८३.०२१ चौ.मी. क्षेत्रफळ चे मालक/वाटपदार आहेत, ज्यांनी बँकेच्या नावे सदर मालमत्ता तारण ठेवण्यासाठी आयडीबीआय बँक लिमिटेडशी संपर्क साधला आहे.

सेडको न्यू टाउन ऑफ नवी मुंबईने महाराष्ट्र सरकारने आपल्या अधिकारांचा वापर करून सदर कायद्याच्या कलम १९३ च्या पोटकलम (१) अंतर्गत नवीन शहरासाठी जागा म्हणून नियुक्त केलेल्या क्षेत्राच्या अधिकारांचा वापर करून हे नोंद पटावर ठेवायचे आहे. राज्य शासनाने सदर कायद्याच्या कलम १९३ मधील तरतुदीनुसार सदर जमीन संपादित केली आहे. सिडको दि. ०१.०७.१९८० रोजी श्रीमती पुष्पाबाई लछमनदास पंजाबी यांच्या नावे सदर भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा करार केला होता. (सदर लीज डीड हरवला आहे) श्रीमती पंजाबी यांनी **७७५ चौरस फूट** बिल्ट-अप क्षेत्र म्हणजे ७१.९९ चौ. मीटर बिल्ट-अप) एवढी निवासी जागा बांधली होती आणि त्यामुळे कॉर्पोरेशनने . ३.०२.१९८८ रोजी श्रीमती पुष्पाबाई लछमनदास पंजाबी **(सदर भाडेपत्र हरवले आहे** आणि ते नोंदणीकृत नाही) यांच्या नावे सदर भूखंडाचे लीज डीड अंमलात आणले आहे. श्रीमती पुष्पाबाई लेंछमनदास पंजाबी यांनी दिनांक **२४.०१.१९९१** रोजीच्या भाडेपट्ट्याने दिलेले तिचे भाडेपट्ट्याचे अधिकार तुकाराम गणपत काकडे यांना दिले आहेत. त्यात असाइनमेंटचे डीड उप-निबंधक पनवेलकंडे नोंदणीसाठी त्याच दिवशी दस्तऐवज क्र. ३२३/ १९९१ वर दाखल केले जाते. नोंदणीच्या औपचारिकतेचे पालन केल्यावर. पनवेलच्या उपनिबंधकांनी २९.०१.१९९१ रोजी सदर असाइनमेंट डीड पृष्ठ क्रमांक १०९ ते ११५ वरील खंड ख मधील पुस्तक क्रमांक २८५ च्या अनुक्रमांक ३१९ मध्ये नोंदविण्याचा आदेश दिला आहे. असाइनमेंटच्या मार्गाने हस्तांतरित करण्याच्या दृष्टीकोनातून सदर भूखंडाचा लीज होल्डचा अधिकार बांधकाम केलेल्या जागेसह कायदेशीररित्या श्री. ्र काकडे यांच्या नावे हस्तांतरित झाला आहे. तुकाराम गणपत काकडे यांनी बांधकाम केलेल्या निवासी जागेसह सदर भूखंडावरील त्यांचे लीज होल्ड अधिकार श्री. किदंगलील सॅम्युअल वर्गीस यांना देण्याचे मान्य केले आहे आणि कॉर्पोरेशनच्या परवानगीने दि. ०९.०३.२००६ असाइनमेंट डीड द्वारे दि. १८.०४.२००६ ने श्री. किदंगलील सॅम्युअल वर्गीस यांच्या नावे बांधलेल्या जागेसह उक्त भूखंडावरील लीज होल्डचे अधिकार हस्तांतरित केले आहेत. दि.१९.०४.२००६ रोजी उप-निबंधक पनवेल येथे असाइनमेंटचे सदर दस्तऐवज क्र. पीव्हीएल१ - ०३१२०/२००६. महामंडळाने दि. ०२.०५.२००६ ने अंतिम आदेश जारी केला आहे आणि हस्तांतरणकर्त्याचे नाव सहज मालक म्हणून महामंडळाकडे नोंदवले आहे. दिनांक ०१.०३.२००६ रोजी सिडकोने टी. जी. काकडे गंना उद्देशून जारी केलेली परवानगी, श्री. किदांगलील सॅम्युअल वर्गीस यांच्याकडे हस्तांतरित. दिनांक २७.०६.२०२४ (पीव्हीएल-१-५००५-२०२४) श्री. किदांगलील सॅम्युअल वर्गीस (नियुक्तकर्ता) यांच्यात भाडेपट्टीच्या असाइनमेंटसाठी नोंदणीकृत करारनामा डॉ. आकाश रामभाऊँ दांगट आणि सौ. सुनीता रामभाऊ दांगट (नियुक्त). सिडकोने श्री. किदंगलील सॅम्यअल वर्गीस यांना संबोधित केलेले दिनांक १५.०७.२०२४ चे हस्तांतरण पत्र डॉ. आकाश रामभाऊ दांगट आणि श्रीमती सुनीता रामभाऊ दांगट यांच्या नावे फ्लॅट हस्तांतरित केले, अशा प्रकारे, कोणा व्यक्तिस सदर प्लॉट्स/हाऊसच्या विरोधात विक्री, देवाणघेवाण, गहाण, शुल्क, भेट, विश्वास, वारसा, भाडेपट्टी, धारणाधिकार, भाडेकरू, परवाना, विकास हक्क, सुखसोयी किंवा अन्यथा काहीही याद्वारे कोणताही दावा असल्यास त्याच्या तारखेपासन **सात दिवसांच्या** आत खालील पत्त्यावर सहाय्यक दस्तऐवजांसह ते लेखी कळविणे आवश्यक आहे, अन्यथा असा कोणताही दावा अस्तित्वात नाही हे मान्य केले जाईल आणि जर असेल तर तो माफ केला जाईल.

मुंबई आज दिनांकीत २६ जुलै २०२४

(वकील व नोटरी) कार्यालय क्र.:३०, ३रा मजला, इस्लाम इमारत, अकबरअलीज मेन्स समोर, व्ही.एन. रोड, फाऊन्टन, मुंबई-४००००१.

मे. जी.एच. शुक्ला ॲण्ड कं.

वेस्टलाईफ फुडवर्ल्ड लिमिटेड

(पुर्वीची वेस्टलाईफ डेव्हलपमेंट लिमिटेड)

नोंद. कार्या.: १००१, टॉवर-३, १०वा मजला, वन इंटरनॅशनल सेन्टर, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००१३. द्र::0२२-४९१३५०००, फॅक्स:0२२-४९१३५००१, वेबसाईट: www.westlife.co.in, ई-मेलः shatadru@westlife.co.in, सीआयएन:ए६५९९०एमएच१९८२पीएलसी०२८५९३ ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| | | | | | (8.MIGIN) |
|------|---|---------------|--------------|---------------|--------------|
| अ. | | संपलेले | संपलेले | संपलेले | संपलेले |
| क्र. | तपशील | ३ महिने | ३ महिने | ३ महिने | वर्ष |
| | | ३०.०६.२०२४ | 39.03.7078 | ३०.०६.२०२३ | ३१.०३.२०२४ |
| | | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित |
| १ | एकूण उत्पन्न | ६२१४४.३१ | ५६७४६.५१ | ६१९८२.३८ | २४१०२७.५५ |
| 2 | करपुर्व नफा | ४५१.६८ | १९५.४५ | ४०५८.३४ | ९५८४.३५ |
| 3 | कालावधी/वर्षाकरिता करानंतर नफा | ३२५.४६ | ७६.३५ | २८८३.१९ | ६९२१.०७ |
| γ | कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वकष उत्पन्न | ३०७.५३ | 38.38 | २९०७.०२ | ६८४९.३८ |
| ų | उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.२/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) | | | | |
| | मूळ (रु.) | 0.28 | 0.04 | १.८५ | 8.88 |
| | सौमिकृत (रु.) | 0.28 | 0.04 | १.८५ | 8.88 |

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.westlife.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com, www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. एकमेव वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या www.westlife.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com

| व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. कपनीचे एकमेव निष्कर्ष खालीलप्रमाणे: | | | | | | | |
|--|--|--------------------|--------------------|--------------------|-----------------|--|--|
| अ. क्र. | तपशील | संपलेले ३ महिने | संपलेले ३ महिने | संपलेले ३ महिने | संपलेले वर्ष | | |
| | | ३०.०६.२०२४ | ३१.०३.२०२४ | ३०.०६.२०२३ | ३१.०३.२०२४ | | |
| | | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | | |
| ۶. | एकूण उत्पन्न | २८.०६ | ३१.९१ | ६१८४.६९ | ६२९३.०७ | | |
| ۶. | करपुर्व नफा/(तोटा) | (७.४४) | (६८.५०) | ६१३८.०६ | ६०६६.५२ | | |
| э. | कालावधी/वर्षाकरिता करानंतर नफा/(तोटा) | (७.४४) | (६०.१७) | ५९८०.६५ | ५९१२.१३ | | |
| Υ. | कालावधी / वर्षाकरिता एकण सर्वंकष उत्पन्न | (XX e1) | (60 819) | 49/0 E4 | 4685 83 | | |

वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि २५ जुलै, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

मंडळाच्या वतीने व करित अमित जटिय

दिनांक: २५ जुलै, २०२४ डीआयएन:000१६८७१

जाहीर सूचना अँझरेक (इंडिया) लिमिटेड पत्ता: इमारत क्रमांक २, युनिट क्रमांक २०१-२०२ आणि २००ए-२००बी, तळ मजला, (India) Limited सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३. सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, <mark>श्रीमती फाल्गुन चेतन बलसारा</mark> या निवार्स जागा अर्थात **खोली क.ए-३६.** क्षेत्रफळ २५ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र. चारकोप(१) तोरणा को-ऑप

याअर्थी, **चेंबूर नागरिक सहकारी बँक लि**.ने येथे नमूद केलेल्या कर्जदाराला विविध कर्ज सुविधा प्रगत केल्या होत्या, तर सदर कर्ज सुविधांवरील देय कर्ज ॲझरेक पीएस ०८/२०२१-२२ ट्रस्टचे विश्वस्त म्हणून त्याच्या क्षमतेनुसार काम करत असलेल्या **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**ला दिनांक ३०.०३.२०२२ रोजी नोंदणीकत असाइनमेंट कराराद्वारे देण्यात आले होते.

मागणी सूचना (सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना)

सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा २००२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ अंतर्गत असलेल्या अधिकारानुसार सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये मागणी सुचना वितरीत केर्ल होती, सदर मागणी सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८/९ सहवाचिता कलम १३(२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराच वापर करून, **अंझरेक (इंडिया) लिमिटेड** (अॅझरेक पीएस ०८/२०२१-२२ ट्रस्टचे विश्वस्त म्हणून त्याच्या क्षमतेनुसार कार्य करत आहे) खाली वर्णन ल्ट्याप्रमाणे कर्जदार आणि त्याचे गहाण आणि जामीनदार यांना मागणी नोटीस जारी केली होती (एकेंत्रितपणे संदर्भित कर्जदार) त्यांना जारी केलेल्या संबंधित ागणी सूचनेमध्ये नमूद केलेल्या थकबाकी रकमेची संयुक्तपणे आणि वेगळ्या पद्धतीने परतफेड करण्याचे आवाहन करत आहे जे खाली देखील दिले आहेत यापुढे सर्व/काही सूचना वितरीत परत केल्या गेल्या आहेत किंवा पत्थाला डिलिव्हरीची पुष्टी अद्याप प्रतीक्षेत आहे, सध्याची सूचना याद्वारे पुढे जारी करण्यात माली आहे आणि एक पर्यायी सेवा म्हणून प्रकाशित केली आहे, उक्त कर्जदारांना संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे **अझरेक (इंडिया) लिमिटेड**ला ही सूचना प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आते, खाली नमूद केलेल्या तारखांपासून पुढील लागू व्याजासह, पैसे द्यावेत आणि/किंवा वसूलीच्या तारखेपर्यंत, इतर नगदपत्रे/लेखनांसोबत सहवाचिता कर्ज करारांतर्गत देय रक्कम, जर असेल तर, उक्त कर्जदारांनी अंमलात आणले.

| संपूर्ण थकीत कर्जाची योग्य परतफेड सुरक्षित करण्यासाठी, खालील मालमत्ता अनुक्रमे ॲझरेक (इंडिया) लिमिटेडकडे या कर्जदाराने तारण ठेवल्या आहे | | | | | | | | |
|---|---|--------------------------------|---|-----------|--|--|--|--|
| अ. | कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार / | मागणी सूचना दिनांक आणि | प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन | एनपीए | | | | |
| क्र. | जामिनदाराचे नाव | देय रक्कम | (स्थावर मालमत्ता) | दिनांक | | | | |
| ۶. | जीएच/८७ | २३.०७.२०२४ व ३०.०६.२०२४ | निवासी अपार्टमेंट क्र.ए-२/३७८, तळमजला, इमारत क्र.ए-२, | १६.०२.२०२ | | | | |
| | डिजीटल खाते क्र.००७५००६०००००८७ | रोजी रू.१,९८,२८३.४३/- (रूपये | प्लॉट क्र.१७४ ते १७८, सेक्टर-२१, सिडको चाळ, जय महालक्ष्मी | | | | | |
| | १. श्री. गोपाल रेखु राठोड (कर्जदार) | एक लाख अठ्ठ्याण्णव हजार | डेरी व तुर्भे मस्जिदजवळ, अंजुमन शाळा रोड, तुर्भे, गाव तुर्भे, ता. | | | | | |
| | जामीनदार: | दोनशे त्र्याऐंशी आणि पैसे | व जि. ठाणे, नवी मुंबई-४००७०३. | | | | | |
| | २. श्री. रमेश एम. गायकवाड | त्रेचाळीस फक्त) त्यावरील पुढील | क्षेत्रफळ ११.८० चौ.मी./१२७ चौ.फु. (बिल्टअप) | | | | | |
| | श्री. प्रभ बन्शी चव्हाण | व्याजासह देय रक्कम. | मालक: गोपाल रेख राठोड | | | | | |

संक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) (सुधारणा) नियम, २००२ च्या सरफायसी कायद्याच्या कलम १३(८) सहवाचिता नियम ३(५) नुसार, वर नमूद केलेल्या कर्जदारांर्न वरीलप्रमाणे **अंदर्गक (डंडिया) लिमिटेड**च्या देय रकमेची निविदा काढली नाही तर, **ॲझरेक (डंडिया) लिमिटेड** कायद्याच्या कलम १३(४) आणि लागु नियमानुसार वरील पुरक्षित मालमत्तेविरुद्ध सर्व किंवा कोणतेही अधिकार वापरण्यास स्वतंत्र असेल, संपूर्णपणे खर्चे आणि परिणामांबाबत उक्त कर्जदारांच्या जोखमीवर. उपरोक्त नमूद केलेल्या कर्जदारांना उपरोक्त मालमत्तेचे हस्तांतरण करणे कायद्यानुसार प्रतिबंधित आहे, मग ते विक्री, भाडेपट्ट्याने किंवा अन्यथा **अंझरेक (इंडिया**) **लिमिटेड**च्या पूर्व लेखी संमतीशिवाय असो. कृपया लक्षात ठेवा की कोणतीही व्यक्ती जी तरतुदीचे उल्लंघन करते किंवा उल्लंघन करते, तेथे केलेल्या कायद्याच्या नियमानुस

नारावास आणि /किंवा शिक्षेस पात्र असतील कृपया लक्षात घ्या की, दिनांक ०१.०८.२०२२ रोजी जारी केलेली पूर्वीची १३(२) नोटीस आणि दिनांक २७.१२.२०२३ आणि ३०.०१.२०२४ रोजी जारी केलेली १३(४

गोटीस या नवीन सचनेच्या कालावधीत मागे घेण्यात आली आहे

ठिकाण: मंबई. नांक: २६.०७.२०२४

ॲड. वंदना ठक

मंबर्ड उच्च न्यायालर

सही/

नविनचंद्र अंचन एव्हीपी व प्राधिकत अधिकारी . अँझरेक (इंडियाँ) लि. करित